

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम
(सीपीटीपी)-१० अंतर्गत परिविक्षाधीन गट
विकास अधिकारी, गट-अ यांना खातेनिहाय
जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाकरिता जिल्हा
वाटप करण्याबाबत....

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन आदेश क्रमांक: RDD-14011/76/2025-RDD(Est-3A)

३ रा मजला, बांधकाम भवन, २५ मईबान पथ,

फोर्ट, मंत्रालय, मुंबई - ४०० ००१

तारीख: २१ जुलै, २०२५

वाचा :

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: टिआरएन-२०१३/प्र.क्र.८४/१३/१२-अ, दिनांक २० जानेवारी, २०१४.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: टीआरएन-१११४/प्र.क्र.८३/१८-ब, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०१४.
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: टीआरएन-०२१७/प्र.क्र.१०/सीपीटीपी, दिनांक १३ नोव्हेंबर, २०१७.
- ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: टीआरएन-०२१७/प्र.क्र.१०/सीपीटीपी, दिनांक १८ ऑगस्ट, २०२१.
- ५) अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक: मनासे-२०२०/प्र.क्र.४/सेवा-६, दिनांक २८ जानेवारी, २०२५.
- ६) कार्यालयीन आदेश, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: टिआरएन-११२४/प्र.क्र.७५/प्रशि-२, दिनांक २१ फेब्रुवारी, २०२५.
- ७) सामान्य प्रशासन विभागाचे पत्र क्रमांक: टिआरएन-११२४/प्र.क्र.७५ (भाग-१)/प्रशि-२, दिनांक १ एप्रिल, २०२५.
- ८) शासन आदेश, ग्राम विकास विभाग क्रमांक: RDD-१४०११/३१/२०२५-RDD(Est-३A), दिनांक २८ मार्च, २०२५ व दिनांक १७ जून, २०२५.
- ९) सामान्य प्रशासन विभागाचे पत्र क्रमांक: टिआरएन-११२५/प्र.क्र.३६/प्रशि-२, दिनांक ८ जुलै, २०२५.
- १०) अपर जिल्हाधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक, सीपीटीपी, यशदा, पुणे यांचे पत्र क्रमांक: सीपीटीपी-१०/अनिवार्य संलग्नता/२०२५-२६/३९७, दिनांक १५ जुलै, २०२५.

प्रस्तावना :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेमधून सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण देण्याबाबतचा निर्णय, सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक १ येथील दिनांक २० जानेवारी, २०१४ रोजीच्या

शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक ६ येथील दिनांक २१ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये, राज्यसेवा परीक्षा-२०२२ अन्वये गट विकास अधिकारी, गट-अ या पदासाठी शिफारस प्राप्त ठरलेल्या एकुण १३ उमेदवारांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० अंतर्गत, परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त वाचा मधील अनुक्रमांक ७ येथील दिनांक १ एप्रिल, २०२५ रोजीच्या पत्रान्वये सदर १३ उमेदवारांपैकी १ उमेदवारास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यसेवा परीक्षा-२०२२ अन्वये गट विकास अधिकारी, गट-अ पदासाठी शिफारस झालेल्या उर्वरित १२ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांपैकी ५ प्रशिक्षणार्थी अधिकारी यांना एकत्रित पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम १०- संवर्ग उन्नतीकरणांतर्गत अभ्यासक्रमात सूट देण्यात आलेली असल्याने त्यांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाकरिता ग्राम विकास विभागाच्या उक्त वाचा मधील अनुक्रमांक ८ येथील दिनांक २८ मार्च, २०२५ व दिनांक १७ जून, २०२५ रोजीच्या शासन आदेशान्वये जिल्हा वाटप करण्यात आलेले आहेत.

०२. सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त वाचा मधील अनुक्रमांक ९ येथील दिनांक ८ जुलै, २०२५ रोजीच्या पत्रानुसार, एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० अंतर्गत संबंधित परिविक्षाधीन गट विकास अधिकारी, गट-अ यांचा खातेनिहाय जिल्हा संलग्नता या प्रशिक्षणाचा टप्पा दिनांक २४ जुलै, २०२५ पासून सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त वाचा मधील अनुक्रमांक २, ६ व ९ येथील शासन निर्णय, कार्यालयीन आदेश व पत्रान्वये, दिलेल्या सूचना विचारात घेऊन सद्यस्थितीत एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० अंतर्गत उर्वरित ७ परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन आदेश :

राज्य सेवा परीक्षा- २०२२ अन्वये गट विकास अधिकारी, गट-अ पदासाठी शिफारस झालेल्या ७ परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना, सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त वाचा मधील अनुक्रमांक २ येथील दिनांक ०३ नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी)-१० अंतर्गत खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी सोबत जोडलेल्या **परिशिष्ट- अ** नुसार, जिल्हा परिषद वाटप करण्यात येत आहे.

०२. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे परिविक्षाधीन गट विकास अधिकारी यांनी दिनांक २४ जुलै, २०२५ (म.पू.) रोजी रुजू व्हावे व रुजू झालेबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत soest3a.rdd-mh@nic.in या ई-मेलवर शासनास सादर करावा.

०३. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १३ नोव्हेंबर, २०१७, दिनांक १८ ऑगस्ट, २०२१ अन्वये, एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम रजांबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच वित्त विभागाच्या दिनांक २८ जानेवारी, २०२५ रोजीच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) (सुधारणा) नियम, २०२५ प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णय व अधिसूचनेमधील तरतुदीस अनुसरून जिल्हा संलग्नता या टप्प्यामध्ये परिविक्षाधीन उमेदवारांच्या रजेबाबत निर्णय संबंधित जिल्हास्तरावरील अधिकारी यांनी घ्यावा.

०४. सदर प्रशिक्षणाबाबतची कार्यक्रम पुस्तिका स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. सदर कार्यक्रम पुस्तिकेनुसार प्रशिक्षण पूर्ण करण्यात यावे.

०५. संबंधित प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी वाटप केलेल्या संबंधित जिल्हा परिषदेमध्ये दिनांक २४ जुलै, २०२५ (म.पू.) रोजी रुजू व्हावे. संबंधित प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे लक्ष सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक : सीडीआर १०८२/२५६७/२८/ अकरा, दिनांक ३०.०८.१९८२ च्या शासन परिपत्रकाकडे वेधण्यात येत आहे. संबंधित प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी वाटप केलेल्या जिल्हा परिषदेत बदल करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास, ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील, याची त्यांनी नोंद घ्यावी.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७२११६३८०५३७२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. उर्मिला जोशी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र मुंबई/नागपूर.
२. मा.मंत्री (ग्रा.वि.), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (ग्रा.वि. व पं.रा.), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व विभाग.
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
६. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे.
७. संचालक, वनामती, धरमपेठ अमरावती रोड, नागपूर.

८. सह सचिव/उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. उप सचिव (वित्त-१, आस्था-३ व वित्त-९), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. सह सचिव/उप सचिव, (आरक्षण-३ व प्रशिक्षण), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
१२. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, जिल्हा सर्व.
१३. संबंधित परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी अधिकारी.
१४. निवड नस्ती (कार्यासन आस्था-३ अ), ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मंत्रालय, मुंबई.

शासन आदेश क्र. RDD-14011/76/2025-RDD(Est-3A), दिनांक २१ जुलै, २०२५ सोबतचे सहपत्र

परिशिष्ट- अ

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी)- १० अंतर्गत गट विकास अधिकारी, गट-अ संवर्गातील ७ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना “खातेनिहाय जिल्हा संलग्नता” या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद वाटप

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	स्व-महसूली विभाग	स्व-जिल्हा	प्रशिक्षणासाठी देण्यात आलेली जिल्हा परिषद
१	२	३	४	५
१	श्री.राजवर्धन पं. भोसले	पुणे	सोलापूर	अमरावती
२	श्री.ऋषिकेश शे. सावंत	कोकण	रत्नागिरी	सांगली
३	श्री.भूषण मा. कदम	पुणे	सातारा	रायगड
४	श्री.आदित्य चं. ठाकरे	नाशिक	नाशिक	नागपूर
५	श्रीम.ऐश्वर्या सं. चितारी	पुणे	कोल्हापूर	लातूर
६	श्रीम.सारिका का. कारले	पुणे	पुणे	अहिल्यानगर
७	श्रीम.स्नेहल वि. नौकुडकर	पुणे	कोल्हापूर	सिंधुदूर्ग